

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४  
च्या कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा  
बदलीने नेमणूक देण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-०९१३/प्र.क्र.२५१/१३/आस्था १४  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
तारीख: १८ जानेवारी, २०१४

वाचा :

- १) शासन परिपत्रक क्रमांक: जिपब-०७११/प्र.क्र.११३/११/आस्था१४, दि.२९ सप्टेंबर, २०११
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-०७११/प्र.क्र.११३/११/आस्था१४, दि.११-११-२०११
- ३) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: न्यायप्र०५१२/(प्र.क्र.११८/१२)/आस्था१४, दि.१८-१०-२०१२

शासन शुध्दीपत्रक :

जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने नेमणूक देण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रक पत्र क्र.१ दिनांक २९ सप्टेंबर, २०११ अन्वये सुधारित धोरण निश्चित केले आहे. सदर परिपत्रकातील मुद्दा क्र. (११)मधील (ड) “परित्यक्त्या कर्मचारी” यांचेएवजी “परित्यक्त्या/घटस्फोटित महिला कर्मचारी” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०११७१५५४१०४६२०. असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

श्री.सु.र.सुर्वे  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे खाजगी सचिव

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
३. मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव]
४. [मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
५. विभागीय आयुक्त(सर्व विभाग)
६. उपायुक्त(आस्थापना),विभागीय आयुक्तांचे कार्यालय(सर्व विभाग)
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)
८. महालेखापाल (१) व (२)
९. लेखा व कोषागारे, जिल्हा परिषद (सर्व)
१०. मंत्रालयीन विभाग (सर्व)
११. जनसंपर्क अधिकारी, माहिती व प्रशासन
१२. निवडनस्ती , कार्यासन क्र. आस्था१४